

महाराष्ट्र शासन

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,

शासन शुध्दीपत्रक क्रमांक डब्ल्युक्युएम-२०१०/प्र.क्र. १९०/पापु-१२,
मंत्रालय, मुंबई, दिनांक :- १० ऑक्टोबर, २०१२

वाचा - समक्रमांकित शासन निर्णय, दिनांक २९ ऑगस्ट, २०१२

शासन शुध्दीपत्रक :-

अ. संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ४ मधील

लाल, पिवळे, हिरवे व चंदेरी कार्ड देण्याची कार्यप्रणाली

- २) “ग्रामपंचायतींना लाल, पिवळे व हिरवे कार्ड देताना गावातील प्रत्येक स्रोताची जोखीम नमूद करावी. ग्रामपंचायती मधील गावातील ७० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ज्या स्रोतांवर अवलंबून आहे व या स्रोतांचे पाणी पिण्यास वापरले जाते. त्या ठिकाणी तीव्र जोखीम व मध्यम जोखीम असल्यास त्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात यावे. ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये एका गावात वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस लाल कार्ड देण्यात यावे.”
- ३) ज्या गावातील असुरक्षित पाणीपुरवठा जोखीम ७० टक्के पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी तीव्र जोखीम ३० ते ६९ टक्के आहे त्या ठिकाणी मध्यम जोखीम ० ते २९ टक्के आहे त्या ठिकाणी सौम्य किंवा कमी जोखीम समजण्यात यावी. त्यानुसार तीव्र जोखीम, मध्यम जोखीम व कमी जोखीम असलेल्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात यावे.

याच्या ऐवजी खालीलप्रमाणे :-

- २) “ ग्रामपंचायतींना लाल, पिवळे व हिरवे कार्ड देताना गावातील प्रत्येक स्रोतांची जोखीम नमूद करावी. ”
१. लाल कार्ड :- लाल कार्ड ग्रामपंचायतींमधील ७० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीमच्या स्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात यावे. ग्रुप पंचायतीमध्ये एका गावात जरी वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावांचे नाव टाकून लाल कार्ड देण्यात यावे.
२. हिरवे कार्ड :- ग्रामपंचायती मधील ७० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखीमच्या स्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला हिरवे कार्ड देण्यात यावे.
- ३) पिवळे कार्ड :- ग्रामपंचायती मधील ७० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीम अथवा कमी जोखीमच्या स्रोतांवर अवलंबून नसल्यास त्या ग्रामपंचायतीस पिवळे कार्ड देण्यात यावे. ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये देखील एका गावात वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावाचे नाव टाकून पिवळे कार्ड देण्यात यावे ” असे वाचावे.

ब. संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ७ मधील.

प्रशासकीय बाबी

१) “जिल्हा आरोग्य अधिकारी हे अतिरिक्त जिल्हा अधिकारी (साथरोग) यांच्या मदतीने स्वच्छता सर्वेक्षण पूर्ण करतील. ”
या ऐवजी “जिल्हा आरोग्य अधिकारी हे जिल्हा आरोग्य अधिकारी (IDSP) यांच्या मदतीने सर्वेक्षण पूर्ण करतील.”
असे वाचावे.

क. संदर्भाधीन शासन निर्णयातील स्वच्छता सर्वेक्षण माहिती प्रपत्र अ / ब / क मध्ये आवश्यक बदल करण्यात आले असून सुधारीत प्रपत्र अ / ब / क सदर शासन शुध्दीपत्रका सोबत जोडण्यात आले आहेत तसेच स्वच्छता सर्वेक्षण तीव्र /मध्यम /अल्प जोखीम प्रमाणपत्र (लाल कार्ड / पिवळे कार्ड / हिरवे कार्ड नमुना) यामध्ये सुध्दा आवश्यक बदल करण्यात आले असून सुधारीत तीव्र /मध्यम /अल्प जोखीम प्रमाणपत्र (लाल कार्ड / पिवळे कार्ड / हिरवे कार्ड नमुना) प्रमाणपत्र सदर शुध्दीपत्रका सोबत जोडण्यात आले आहेत.

सदर शासन शुध्दीपत्रकाचा संगणक सांकेतांक २०१२१०१०१५३४१५००२८ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सही/-)

(श्रीमती शैला ए.)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- २) प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ४) उपसचिव व संचालक (आर.एस.पी.एम.यू.) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई. ३२
- ५) संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
- ६) संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, नवी मुंबई
- ७) विभागीय आयुक्त (सर्व)
- ८) जिल्हाधिकारी (सर्व)
- ९) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
- १०) मुख्याधिकारी, नगरपालिका (सर्व)
- ११) सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एक्सप्रेस टॉवर्स, नरिमन पॉईंट मुंबई.
- १२) अधीक्षक अभियंता तथा जिल्हा पाणी पुरवठा अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (सर्व)
- १३) वॉश ऑफिसर, युनिसेफ, मुंबई
- १४) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर
- १५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे
- १६) तांत्रिक सल्लागार, जलस्वराज्य प्रकल्प, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई
- १७) उपसंचालक (आरोग्यसेवा), राज्य आरोग्य प्रयोगशाळा, पुणे.
- १८) कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद (सर्व)
- १९) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- २०) डॉ. उमेश तागडे, पाणी गुणवत्ता सल्लागार, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, नवी मुंबई
- २१) निवड नस्ती, का.क्र. पा.पु. १२.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद,
सार्वजनिक पिण्याचे पाणी स्रोत स्वच्छता सर्वेक्षण
तीव्र जोखीम प्रमाणपत्र - लाल कार्ड
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,
महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. डब्ल्यूक्यूएम-२०१०/प्र.क्र.१९०/पापु-१२,
दिनांक १० ऑक्टोबर, २०१२

प्रति,
ग्रामपंचायत,
सरपंच / ग्रामसेवक ग्रामपंचायत
तालुका जि.

विषय - तीव्र जोखीम प्रमाणपत्र - लाल कार्ड बाबत.....

संदर्भ - १. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद मार्फत करण्यात आलेले स्वच्छता सर्वेक्षण. ...

उपरोक्त संदर्भास अनुसरून, खाली नमुद केलेल्या चौकटी मध्ये नमुद केल्याप्रमाणे पाणी स्रोतांचे सर्वेक्षण दिनांक / / २० या कालावधी मध्ये करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणात आपल्या ग्रामपंचायतीमधील ७० टक्के पेक्षा जास्त लाकसंख्या तीव्र जोखीमच्या स्रोतांवर अंवलंबून असल्याचे निदर्शनास आल्याने आपणास हे **तीव्र जोखीम लाल कार्ड** देणेत येत आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

स्रोत निहाय गुण तक्ता सर्वेक्षण कालावधीत देण्यात आलेला आहे. आपणास या द्वारे सुचित करण्यात येते की, आपल्या ग्रामपंचायतीस दिलेल्या जोखीम बाबत सर्व ती प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ करून १ महिन्याच्या आत पाणी पुरवठा जोखीम पूर्णपणे कमी करून लाल कार्डचे रूपांतर हिरव्या कार्ड मध्ये केले बाबतचा अहवाल वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत गटविकास अधिकारी यांना सादर करावा. विहित वेळेत पुर्तता न झाल्यास शासन निर्णयातील तरतुदी नुसार पुढील कारवाई करणेत येईल.

अ. नं.	स्रोत	स्थळवर्णन	संकेतांक	अवलंबून लोकसंख्या	तीव्र जोखीम	मध्यम जोखीम	कमी जोखीम	शेरा
१								
२								
३								

मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद,

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद,
सार्वजनिक पिण्याचे पाणी स्रोत स्वच्छता सर्वेक्षण
मध्यम जोखीम प्रमाणपत्र - पिवळे कार्ड
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,
महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. डब्ल्यूक्यूएम-२०१०/प्र.क्र.१९०/पापु-१२,
दिनांक १० ऑक्टोबर, २०१२

प्रति,
ग्रामपंचायत,
सरपंच / ग्रामसेवक ग्रामपंचायत
तालुका जि.

विषय - मध्यम जोखीम प्रमाणपत्र - पिवळे कार्ड बाबत.....

संदर्भ - १. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद मार्फत करण्यात आलेले स्वच्छता सर्वेक्षण. ...

उपरोक्त संदर्भास अनुसरून, खाली नमुद केलेल्या चौकटी मध्ये नमुद केल्याप्रमाणे पाणी स्रोतांचे सर्वेक्षण दिनांक / / २० या कालावधी मध्ये करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणात आपल्या ग्रामपंचायतीमधील ७० टक्के पेक्षा जास्त लाकसंख्या तीव्र अथवा कमी जोखमीच्या स्रोतांवर अंवलंबून नसल्याने आपणास **तीव्र मध्यम जोखीम पिवळे कार्ड** देणेत येत आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

आपणास या द्वारे सुचित करण्यात येते की, सर्वेक्षण कालावधीमध्ये आपल्या ग्रामपंचायतीस दिलेल्या तिब्र व मध्यम जोखीमे बाबत सर्व ती प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ करून १ महिन्याच्या आत पाणी पुरवठा जोखीम पुर्णपणे कमी करून पिवळे कार्डचे रुपांतर हिरव्या कार्ड मध्ये केले बाबतचा अहवाल वैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत गटविकास अधिकारी यांना सादर करावा. विहित वेळेत पुर्तता न झाल्यास शासन निर्णयातील तरतुदी नुसार पुढील कारवाई करणेत येईल.

अ. नं.	स्रोत	स्थळवर्णन	संकेतांक	अवलंबून लोकसंख्या	तीव्र जोखीम	मध्यम जोखीम	कमी जोखीम	शेरा
१								
२								
३								

उप अभियंता ग्रापापु,
पंचायत समिती,

तालुका आरोग्य अधिकारी,
पंचायत समिती,

गटविकास अधिकारी,
पंचायत समिती.....

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद,
सार्वजनिक पिण्याचे पाणी स्रोत स्वच्छता सर्वेक्षण
कमी जोखीम प्रमाणपत्र - हिरवे कार्ड
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,
महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. डब्ल्यूक्यूएम-२०१०/प्र.क्र.१९०/पापु-१२,
दिनांक १० ऑक्टोबर, २०१२

प्रति,
ग्रामपंचायत,
सरपंच / ग्रामसेवक ग्रामपंचायत
तालुका जि.

विषय - अल्प जोखीम प्रमाणपत्र - हिरवे कार्ड बाबत.....

संदर्भ - १. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद मार्फत करण्यात आलेले स्वच्छता सर्वेक्षण. ...

उपरोक्त संदर्भास अनुसरून, खाली नमुद केलेल्या चौकटी मध्ये नमुद केल्याप्रमाणे पाणी स्रोतांचे सर्वेक्षण दिनांक / / २० या कालावधी मध्ये करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणात आपल्या ग्रामपंचायतीमधील ७० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या अल्प जोखीमच्या स्रोतांवर अवलंबून असल्याचे निदर्शनास आल्याने आपणास हे कमी जोखीम हिरवे कार्ड देणेत येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

आपणास या द्वारे सुचित करण्यात येते की, सर्वेक्षण कालावधीमध्ये आपल्या ग्रामपंचायतीस दिलेल्या स्रोतांच्या तीव्र व मध्यम जोखीमे बाबत सर्व ती प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ करून १ महिन्याच्या आत पाणी पुरवठा जोखीम पूर्णपणे कमी करावी व तसे केले बाबतचा अहवाल वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत गटविकास अधिकारी यांना सादर करावा.

अ. नं.	स्रोत	स्थळवर्णन	संकेतांक	अवलंबून लोकसंख्या	तीव्र जोखीम	मध्यम जोखीम	कमी जोखीम	शेरा
१								
२								
३								

वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र
तालुका

जिल्हा (निळा कलर)
पिण्याचे पाणी योजना स्वच्छता सर्वेक्षण माहिती
प्रपत्र - अ नळ पाणी पुरवठा योजना
सर्वेक्षण मोहिम कालावधी दि. / / ते / /
भेटीचा दिनांक - / / २०१२

अ) सर्वसाधारण माहिती

१. प्रा.आ.केंद्र :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> २. उपकेंद्र :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> ३. ग्रामपंचायतचे नांव :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> ४. गावाचे नांव :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> ५. लोकसंख्या :- <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/> ६. स्रोत क्रमांक :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> ७. स्थळ वर्णन (गल्ली / मोहल्ला) :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/>	प्रा.आ.केंद्र कोड :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> उपकेंद्र कोड :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> ग्रामसेवकांचे नांव :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> गावाचा जनगणना कोड :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> कुटुंबे :- <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/> स्रोतावर अवलंबून असणारी लोकसंख्या (अंदाजे) <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/> स्रोतावर अवलंबून असणारी कुटुंबे (अंदाजे) <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/>
--	--

ब) स्वच्छता सर्वेक्षण संबंधी माहिती

		गुण	होय / नाही	मिळालेले गुण
१	स्रोताभोवतालचा परिसर अस्वच्छ] १५ मीटर अंतरापर्यंत सांडपाणी साचून राहते का ?	१५		
२	स्रोताच्या सर्वात जवळील शौचालय / गाईगुरांचा गोठा स्रोतापासून १५ मिटर उंचावर आहे का ?	०५		
३	टाकीतून गांवाला पाणी पुरवठा करणा-या पाईप लाईनला व्हॉल्व / नळगळती आहेत काय ?	२०		
४	पाण्याची साठवण टाकीस गळती आहे काय ? तोटी विना नळ आहेत काय ?	०५		
५	टाकी तीन महिन्यातून एकदा स्वच्छ करून टाकीवरती ऑईलपेंटने तारीख लिहीली नाही काय ?	०५		
६	स्रोतापासून ते टाकीपर्यंतची पाईप लाईन गटारा खालून गेली आहे काय ?	०५		
७	टाकीतून गांवाला पाणी पुरवठा करणा-या पाईप लाईन गटारा जवळून अथवा गटारातून गेली आहे काय ?	१०		
८	ग्रामपंचायती कडील टी.सी.एल.साठा नोंदवही व ओ.टी. टेस्टच्या नोंदी अनियमित घेतल्या जातात काय ?	०५		
९	मागील ३ महिन्यातील पाणी नमुणा पिण्यास अयोग्य आहे काय ?/ नमुना घेतला नाही काय ?	०५		
१०	मागील टी.सी.एल. नमुन्या मधील क्लोरिनचे प्रमाण २० टक्के पेक्षा कमी / नमुना घेतला नाही काय ?	०५		
११	ग्रामपंचायतीची मागील सहा महिन्यांची टी.सी.एल. ची गरज कि.ग्रॅ. ग्रामपंचायती मागील सहा महिन्यातील टी.सी.एल. चा वापर कि.ग्रॅ. गरज व वापर यामध्ये तफावत आहे काय ? (२० टक्के तफावत ग्राह्य धरणेत यावी.)	२०		
एकुण		१००		

वरील माहितीतील होयची साठी दिलेल्या गुणानुक्रमानुसार संख्या मोजावी व खाली दिलेल्या तक्त्या नुसार तीव्र, मध्यम व कमी जोखीम निश्चित करावी.

७० व ७० पेक्षा जास्त	तिव्र जोखीम
३० ते ६५	मध्यम जोखीम
५ ते ३० पेक्षा कमी	कमी जोखीम

जलसुरक्षक / पाणीपुरवठा कर्मचारी
नांव व स्वाक्षरी

तपासणी करणा-या आरोग्य सेवकांचे
नांव व स्वाक्षरी

प्रत माहितीसाठी व जरूरत्या कार्यवाहीसाठी वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र यांचे मार्फत

१) संबंधित ग्रामपंचायत २) तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती

जिल्हा (गुलाबी कलर)
पिण्याचे पाणी योजना स्वच्छता सर्वेक्षण माहिती
प्रपत्र - ब बोअर/हातपंप / विद्युत बोअरपंप
 सर्वेक्षण मोहिम कालावधी दि. / / ते / /

भेटीचा दिनांक - / / २०१२

अ) सर्वसाधारण माहिती

१. प्रा.आ.केंद्र :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> २. उपकेंद्र :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> ३. ग्रामपंचायतचे नांव :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> ४. गावाचे नांव :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> ५. लोकसंख्या :- <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/> ६. स्रोत क्रमांक :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> ७. स्थळ वर्णन (गल्ली / मोहल्ला) :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/>	प्रा.आ.केंद्र कोड :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> उपकेंद्र कोड :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> ग्रामसेवकांचे नांव :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> गावाचा जनगणना कोड :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> कुटुंबे :- <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/> स्रोतावर अवलंबून असणारी लोकसंख्या (अंदाजे) <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/> स्रोतावर अवलंबून असणारी कुटुंबे (अंदाजे) <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/>
--	--

ब) स्वच्छता सर्वेक्षण संबंधी माहिती

		गुण	होय / नाही	मिळालेले गुण
१	स्रोताभोवतालचा परिसर अस्वच्छ आहे काय ?	१५		
२	स्रोताच्या सर्वात जवळील शौचालय / गाईगुरांचा गोठा स्रोतापासून १५ मिटर उंचावर आहे का ?	०५		
३	स्रोतापासून १५ मीटर अंतरापर्यंत सांडपाणी साचून राहते का ?	१०		
४	स्रोताभोतीची सिमेंटची फरशी १ मिटरपेक्षा कमी रुंदीची आहे का ?	०५		
५	कुपनलिका / हातपंप / ट्युबवेल सहा महिन्यातून एकदा / नमुना दुषित आले नंतर शुद्धीकरण केले जात नाही काय ?	१०		
६	कुपनलिका / हातपंप / ट्युबवेल च्या पायाची जोडणी सैल होऊन फरशीतून (Platform) पाणी आत जात आहे काय ?	२०		
७	मागील ३ महिन्यातील पाणी नमुणा पिण्यास अयोग्य आहे काय ? / नमुना घेतला नाही काय ?	०५		
८	मागील टी.सी.एल. नमुन्या मधील क्लोरिनचे प्रमाण २० टक्के पेक्षा कमी / नमुना घेतला नाही काय ?	०५		
९	ग्रामपंचायती कडील टी.सी.एल.साठा नोंदवही व ओ.टी. टेस्टच्या नोंदी अनियमित घेतल्या जातात काय ?	०५		
१०	ग्रामपंचायतीची मागील सहा महिन्यांची टी.सी.एल. ची गरज कि.ग्रॅ. ग्रामपंचायती मागील सहा महिन्यातील टी.सी.एल. चा वापर कि.ग्रॅ. गरज व वापर यामध्ये तफावत आहे काय ? (२० टक्के तफावत ग्राह्य धरणेत यावी.)	२०		
	एकुण	१००		

वरील माहितीतील होयची साठी दिलेल्या गुणानुक्रमानुसार संख्या मोजावी व खाली दिलेल्या तक्त्या नुसार तीव्र, मध्यम व कमी जोखीम निश्चित करावी.

७० व ७० पेक्षा जास्त	तिव्र जोखीम
३० ते ६५	मध्यम जोखीम
५ ते ३० पेक्षा कमी	कमी जोखीम

जलसुरक्षक / पाणीपुरवठा कर्मचारी
नांव व स्वाक्षरी

तपासणी करणा-या आरोग्य सेवकांचे
नांव व स्वाक्षरी

प्रत माहितीसाठी व जरूरत्या कार्यवाहीसाठी वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र यांचे मार्फत

२) संबंधित ग्रामपंचायत २) तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती

जिल्हा (पांढरा कलर)
पिण्याचे पाणी योजना स्वच्छता सर्वेक्षण माहिती
प्रपत्र - क विहीर / उघडी विहीर
सर्वेक्षण मोहिम कालावधी दि. / / ते / /
भेटीचा दिनांक - / / २०१२

अ) सर्वसाधारण माहिती

१. प्रा.आ.केंद्र :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> २. उपकेंद्र :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> ३. ग्रामपंचायतचे नांव :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> ४. गावाचे नांव :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> ५. लोकसंख्या :- <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/> ६. स्रोत क्रमांक :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> ७. स्थळ वर्णन (गल्ली / मोहल्ला) :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/>	प्रा.आ.केंद्र कोड :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> उपकेंद्र कोड :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> ग्रामसेवकांचे नांव :- <input style="width: 150px; height: 20px;" type="text"/> गावाचा जनगणना कोड :- <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> <input style="width: 20px; height: 20px;" type="text"/> कुटुंबे :- <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/> स्रोतावर अवलंबून असणारी लोकसंख्या (अंदाजे) <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/> स्रोतावर अवलंबून असणारी कुटुंबे (अंदाजे) <input style="width: 100px; height: 20px;" type="text"/>
--	--

ब) स्वच्छता सर्वेक्षण संबंधी माहिती

		गुण	होय / नाही	मिळालेले गुण
१	स्रोताभोवतालचा परिसर अस्वच्छ आहे काय ?	१५		
२	स्रोताच्या सर्वात जवळील शौचालय / गाईगुरांचा गोठा स्रोतापासून १५ मिटर उंचावर आहे का ?	०५		
३	स्रोतापासून १५ मीटर अंतरापर्यंत सांडपाणी साचून राहते का ?	२०		
४	विहीर झाकण / जाळी नाही काय ?	०५		
५	विहीर च्या भिंती १ मिटर वरपर्यंत सरक्षक भिंती व्यवस्थित बांधून रहाट बसविण्यात आले नाहीत काय ?	१०		
६	विहीरीवर कपडे, जनावरे, वाहने धुणे, अंघोळ करणे इत्यादी प्रकार केले जातात काय ?	१०		
७	मागील ३ महिन्यातील पाणी नमुना पिण्यास अयोग्य आहे काय ? / नमुना घेतला नाही काय ?	०५		
८	मागील टी.सी.एल. नमुन्या मधील क्लोरिनचे प्रमाण २० टक्के पेक्षा कमी / नमुना घेतला नाही काय ?	०५		
९	ग्रामपंचायती कडील टी.सी.एल.साठा नोंदवही व ओ.टी. टेस्टच्या नोंदी अनियमित घेतल्या जातात काय ?	०५		
१०	ग्रामपंचायतीची मागील सहा महिन्यांची टी.सी.एल. ची गरज कि.ग्रॅ. ग्रामपंचायती मागील सहा महिन्यातील टी.सी.एल. चा वापर कि.ग्रॅ. गरज व वापर यामध्ये तफावत आहे काय ? (२० टक्के तफावत ग्राह्य धरणेत यावी.)	२०		
	एकुण	१००		

वरील माहितीतील होयची साठी दिलेल्या गुणानुक्रमानुसार संख्या मोजावी व खाली दिलेल्या तक्त्या नुसार तीव्र, मध्यम व कमी जोखीम निश्चित करावी.

७० व ७० पेक्षा जास्त	तिव्र जोखीम
३० ते ६५	मध्यम जोखीम
५ ते ३० पेक्षा कमी	कमी जोखीम

जलसुरक्षक / पाणीपुरवठा कर्मचारी
नांव व स्वाक्षरी

तपासणी करणा-या आरोग्य सेवकांचे
नांव व स्वाक्षरी

प्रत माहितीसाठी व जरूरत्या कार्यवाहीसाठी वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र यांचे मार्फत

३) संबंधित ग्रामपंचायत २) तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती